

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल

(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): कोल्हापूर P.S.(ठाणे): हुपरी Year (वर्ष): 2020
 FIR No.(प्रथम खबर क्र.): 0262 Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 19/06/2020 21:08 बजे
2. S.No. (अ.क्र.) Acts (अधिनियम) Sections (कलम)
 1 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ 7
3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):
 1. Day(दिवस): शुक्रवार Date From (दिनांक पासून): 19/06/2020
 Time Period (कालावधी): Date To (दिनांक पर्यंत): 19/06/2020
 Time From (वेळेपासून): 11:55 बजे
 Time To (वेळेपर्यंत): 13:41 बजे
- (b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):
 Date (दिनांक): 19/06/2020 Time (वेळ): 21:08 बजे
- (c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ)
 Entry No. (नोंद क्र.): 016 Date & Time (दिनांक आणि वेळ): 19/06/2020 21:08 बजे
4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी
5. Place of Occurrence (घटनास्थळ):
 1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर): उत्तर, 01 किमी
 Beat No. (बिट क्र.):
 (b) Address (पत्ता): तलाठी कार्यालय, हुपरी ,हातकणंगले
 (c) In case, outside the limit of this Police Station, then (या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):
 Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):
 District(State) (जिल्हा(राज्य)):
6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):
 (a) Name (नाव): अमोल आण्णासो पाटील
 (b) Father's Name (वडील चे नाव): आण्णासो पाटील
 (c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1980 (d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत
 (e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
 (f) Passport No.(पारपत्र क्र.): Date of Issue (दिल्याची तारीख):
 Place of Issue (दिल्याचे ठिकाण):
- (g) Id details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN)
 ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)
 S.No.(अ. क्र.) Id Type (ओळखपत्राचा प्रकार) Id Number (ओळखपत्राचा क्रमांक)
 1
- (h) Address (पत्ता):

(h) Address (पत्ता):

S.No.(अ. क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	हुपरी, हातकणंगले, हुपरी, कोल्हापुर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	हुपरी, हातकणंगले, हुपरी, कोल्हापुर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.): 91-9527048787

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने		वडील का नाम : देवाप्पा शेरखाने	1. प्लॉट नंबर 54, संभाजीपुर आण्णासाहेबकोते शाळे, समोर जयसिंगपुर, हुपरी, कोल्हापुर, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु. मध्ये))
1	नाणे आणि चलन	भारतीय- रुपया	रुपये 2000/ त्यात 500 रु दरच्या चलनी नोटा 4	2,000.00

10 Total value of property (In Rs/-)-(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

2,000.00

11 Inquest Report / U.D. case No., if any (इन्क्वेस्ट अहवाल/ अकरमात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ. क्र.) UIDB Number (यु.आय.डी. बी.क्र.)

12 First Information contents (प्रथम खबर हकीकत):

मी अमोल आण्णासो पाटील व.व. 40 व्यवसाय शेती व नोकरी, रा. हुपरी ता. हातकणंगले मो.नं. 9527048787 आजरोजी समक्ष पोलीस ठाणेस हजर राहून फियाद देतो की, मी वरील गावचा रहिवाशी असून गावी मी माझे कुटुंबियांसह एकत्रित राहणेश आहे. आमची हुपरी गावी गट नं 1876 मध्ये दोन एकर शेती असून ती शेती आई सी. नलिनी आण्णासो पाटील यांचे नावा वर आहे. सदरची शेती मी कसतो. मी आमचे शेत जमिनीत माहे 5/2020 मध्ये बोअरवेल मारलेली आहे. त्या बोअरवेलची नोंद शेतजमिनीचे 7/12 पत्रकी घेणेसाठी मी दि. 16/06/2020 रोजी हुपरी तलाठी कार्यालयात जावून आईचे नाव चा रितसर अर्ज दिला आहे. त्यादिवशी मी हुपरी तलाठी सजाचे कोलवाल मुधाळे यांना भेटलो असता त्यांनी तलाठी शेरखाने तुमचे शेतातील बोअरवेलची 7/12 पत्रकी नोंद घेणेसाठी 3,000/- रुपये मागत आहेत, पैसे दिल्याशिवाय ते तुमचे बोअरवेलची नोंद 7/12 पत्रकात घेणार नाही तेंव्हा तुम्ही त्यांना जावून भेटा असे सांगितले, परंतु मी तेथून निघून आलो होतो. सदरबाबत मला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापुर यांचेकडे तक्रार देणेची असल्याने त्याबाबत काय प्रोसीजर आहे, याची माहिती घेणेसाठी माझा मित्र शिवशांत माळी रा. हुपरी ता. हातकणंगले यांना दि. 18/06/2020 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापुर येथे पाठविले होते. त्यानुसार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापुर येथे जावून तेथील अधिकारी यांची समक्ष भेट घेवून त्यांचे कामाचे प्रोसिजरची माहिती घेवून मला कळविले होते. आजरोजी सकाळी 10.45 वा.चे सुमारास माझेसोबत असलेला माझा मित्र शिवशांत माळी यांना पोलीस निरीक्षक श्री सरनोबत, ला.प्र.वि. कोल्हापुर यांनी फोन करून ते हुपरी येथे घेणेसाठी रवाना झालेचे कळविले, तेव्हा शिवशांत व मी त्यांना हुपरी गावामध्ये वाळवेकरनगरकडे जाणारे रस्त्यावर थांबतो असे सांगितले त्याप्रमाणे हुपरी येथील वाळवेकर चौकामध्ये थांबलो होतो. सकाळी 11.15 वा.चे सुमारास श्री सरनोबत, ला.प्र.वि. कोल्हापुर यांचेशी आमची चौकामध्ये भेट झाली. तेथे पोनि सरनोबत यांनी माझी ओळख करून घेतली. व त्यांचेसोबत असलेल्या पंच आणि स्टाफची आपसात ओळख करून दिली. तेव्हा मित्र शिवशांत हा त्यांचे वैयक्तिक कामासाठी तेथून निघून गेला. त्यानंतर मी केलेल्या विनंती वरून पोनि सरनोबत व त्यांचे सोबतचे पंच व स्टाफ असे आमचे शांतनगर येथील राहते घरी गेलो. घरी गेल्यावर मी हुपरी तलाठी शेरखाने यांचे लाच मागणीचे अनुषंगाने त्यांचेविरुद्ध कारवाई होणेकरिता माझा तक्रारी अर्ज पोनि सरनोबत यांचेकडे दिला. त्यांनी माझा अर्ज वाचतून पाहिला व माझी तक्रार पंचांना वाचण्यास दिली. मी सांगितलेली तोंडी तक्रार व लेखी तक्रार एकच असलेची पंचांची खात्री झाली. त्यानंतर श्री सरनोबत साहेबांचे सुचनेनुसार दोन्ही पंचांनी माझे लेखी तक्रारीखाली सहाय्य केल्या, तसेच सरनोबत साहेबांनी देखील तक्रारी खाली सही केली. श्री सरनोबत साहेबांनी मला व दोन्ही

पंचांना तलाठी कार्यालय हुपरी येथील तलाठी शेरखाने हे माझेकडे लाचेची मागणी करतात अगर कसे याबाबत प्रथम पडताळणी करणार आहोत असे सांगितले. तसेच पडताळणी करिता मी तलाठी शेरखाने यांना भेटणेस जाताना माझेसोबत पंच गायकवाड यांना पाठवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांचे कार्यालयाकडील डिजीटल व्हाईस रेकॉर्डर काढून त्यामध्ये नवीन मेमरी कार्ड घालून त्यामध्ये पुर्वीचे कोणत्याही प्रकारचे संभाषण ध्वनिमुद्रीत नसल्याची खात्री करून दिली. तसेच मला व पंच गायकवाड यांना पडताळणी कारवाईबाबत योग्य त्या सुचना दिल्या.

तेव्हा सरनोबत साहेबांनी त्यांचेकडील डिजीटल व्हाईस रेकॉर्डर घालू करून तको माझे गळ्यात अंगावरील रेनकोट व टि शर्टचे आतील बाजूस दोरीच्या सहाय्याने अडकवून दिला व मला आणि पंच गायकवाड यांना माझेकडील होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटर नं. MH 09/DR 2414 यावरून हुपरी तलाठी कार्यालय येथे तलाठी शेरखाने यांची भेट घेतली, तलाठी शेरखाने यांनी माझे हुपरी येथील शेतात मारलेल्या बोंअरवेलची नोंद शेताचे 7/12 पत्रकी घेवून उतारा कोतवाल सवामामा यांचेकडे दिलेबाबत माझेकडे रुपये 2,000/- लाचेची मागणी करून लाच रक्कम कोतवाल सवामामा यांचेकडे देण्यास सांगितली. माझे व तलाठी शेरखाने यांचेच चर्चा झालेवर मी व पंच गायकवाड असे माझे रकूटरवरून आमचे घरी श्री. सरनोबत साहेब यांचेकडे परत आलो. तेव्हा श्री सरनोबत सो, यांनी माझेकडील डिजीटल व्हाईस रेकॉर्डर बंद करून ताब्यात घेतला.

श्री. सरनोबत साहेबांनी प्रथम पंच गायकवाड यांचेशी चर्चा केली. त्यानंतर मला आपलेजवळ बालवून त्यांनी माझेकडे घडलेल्या घटनेबाबत विचारणा केली असता, मी त्यांना वरीलप्रमाणे हकीकत सांगितली. त्यानंतर सरनोबत साहेबांनी डिजीटल लागलीच रेकॉर्डरमधील माझे आणि तलाठी शेरखाने यांचेतील लाच मागणी संदर्भातील ध्वनिमुद्रीत संभाषण ऐकले.

सरनोबत साहेबांनी मला व पंचांना सापळा पुर्व पंचनामा सुरू करीत असलेचे सांगितले. त्यावेळी मला सरनोबत साहेबांनी तलाठी शेरखाने यांना देणेसाठीची लाच रक्कम हजार करणेस सांगितले. त्यावेळी मी माझेकडे उपलब्ध असलेले 500/- रु. दराच्या 4 नोटा मिळून रु. 2000/- लाच म्हणून देणेसाठी हजार केले. तेव्हा सरनोबत साहेबांनी नोटाचे नंबरस लिहून घेतले व मला आणि पंचांना अ‍ॅन्थ्रॉसिन पावडर व अल्ट्राव्हायोलेट दिव्याचे महत्त्व सांगून गुणधर्म सांगितले. त्यानंतर खोलीमध्ये फरशीवर पांढरा कागद अंधारून त्यावर मी हजार केलेल्या लाच रक्कमेतील नोटा ठेवून पोना पोरे यांनी अ‍ॅन्थ्रॉसिन पावडर लावून घेतली व खोलीतील लाईट बंद करून अंधार करून नोटांची अल्ट्राव्हायोलेट बॅटरीचे सहाय्याने मला व पंचांना तपासणी करून दाखविली. त्यावेळी लाच रक्कमेतील नोटांना निळसर चकाकी दिसून आली. त्यानंतर पोना पोरे यांनी ती लाच रक्कम माझे पॅटचे पुढील उजव्या बाजुचे खिशात घडजी करून ठेवली, तेव्हा पोनि सरनोबत डिजीटल व्हाईस रेकॉर्डर मधील वापरलेले मेमरीकार्ड काढून सुरक्षित आपलेजवळ ठेवले. व रेकॉर्डरमध्ये नवीन मेमरीकार्ड घालून त्यामध्ये पुर्वीचे कोणत्याही प्रकारचे संभाषण ध्वनिमुद्रीत नसल्याची खात्री करून दिली. तसेच मला, दोन्ही पंच व सापळा पथकातील कर्मचा-यांना सापळ्याचे अनुषंगाने योग्य त्या सुचना दिल्या.

पोनि सरनोबत यांनी डिजीटल व्हाईस रेकॉर्डर घालू करून तो माझे गळ्यात टि शर्टचे मागील बाजूस अडकविला. तेथून मला व पंच गायकवाड यांना कोतवाल मुधाळे अथवा तलाठी शेरखाने यांची भेट घेण्यासाठी तलाठी कार्यालयाकडे रकूटरवरून पाठविले व पोनि सरनोबत व त्यांचा स्टाफ आणि पंच नं. 2 शेळके असे त्यांचेकडील खाजगी टाटा सुमोतन आमचे पाठोपाठ आले होते. तलाठी कार्यालयाचे आवारात मी गाडी लावून तलाठी कार्यालयात जावून तेथे कोतवाल मुधाळे नसलेने तलाठी शेरखाने यांची भेट घेतली असता, शेरखाने यांनी माझे शेतातील बोंअरवेलची 7/12 पत्रकी नोंद घेतलेला नवीन 7/12 उतारा मला देवून हाताचे इशा-याने माझेकडे पेशांची मागणी केली, तेव्हा मी माझे पॅटचे खिशातील लाच रक्कम 2000/- रु. तलाठी शेरखाने यांचेसमोर धरली असता त्यांनी ती आपले उजवे हाताने स्विकारून आपले शर्टचे खिशात ठेवली. त्यानंतर मी कार्यालयाचे बाहेर येवून तलाठी शेरखाने यांनी लाच रक्कम स्विकारलेबाबत माझे अंगातील रेनकोटचा शर्ट काढून पुर्वनियोजित इशा-याने साक्षीदार यांचेसमक्ष सरनोबत साहेब यांनी लाच रक्कम रु. 2000/- जप्त केली आहे. सदर प्रकरणाबाबत मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईमध्ये हुपरी तलाठी सजाचे तलाठी कलाप्पा देवाप्पा शेरखाने यांनी आमचे हुपरी येथील शेतामध्ये बोंअरवेलची नोंद 7/12 पत्रकी घेवून नवीन उतारा दिलेबाबत माझेकडे 2000/- रुपये लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथील पथकाने रोहोथ पकडले आहे. सदरकामी माझी त्यांचेविरुद्ध माझी फिर्याद आहे.

13. Action Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at (केलेली कारवाई: बाब क्र. २ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालांवरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation: (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): Rajendra Babu Maske(I (Inspector)) / or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): Rank (पद):

No. (क्र.): to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S. (गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):


District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .


F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C. (आर. ओ .ए .सी.)

14. Signature/Thumb impression of the complainant / informant. (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):



15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):


PH 22

Signature of Officer in charge, Police Station (तक्रारदाराची/खबर देणा-याची)

Name (नाव): Rajendra Babu Maske

Rank (पद): Inspector

No. (सं.):